

August 10, 2024

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") - Newspaper Publications Ref: Dai-ichi Karkaria Limited (Scrip Code 526821)

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed newspaper publications for Extract of Un-audited Standalone & Consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2024, published in the following newspapers on August 10, 2024:

- i. Financial Express in English language
- ii. Mumbai Lakshadeep in Marathi Language

You are requested to take above information on your records

Thanking you,

For DAI-ICHI KARKARIA LIMITED

Ankit Shah Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



Dai-ichi Karkaria Limited

CIN: L24100MH1960PLC011681 Regd. Off. Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai: 400 020

	I	Standalone		(Rs. In Lakt				
Particulars	Quarter ended 30th June 2024	Year ended 31 March 2024	Quarter ended 30th June 2023	Quarter ended 30th June 2024	Year ended 31 March 2024	Quarter ended 30 June 202		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudite		
Total Income from operations	3,452	13,785	3,132	3,452	13,537	2,88		
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(36)	27	(59)	(36)	(221)	(307		
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(36)	2,085	(59)	(36)	1,837	(307		
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(27)	1,597	(44)	(27)	1,349	(292		
Total Comprehensive Income/(Expense) for the period {Comprising Income/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) }	(27)	1,592	(44)	42	1,384	(290		
Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	745	745	745	745	745	74		
Other equity excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	15,342	15,342	15,342	17,331	17,331	17,33		
Earnings per share Basic and Diluted in Rs. (of Rs.10/- each)(Not annualised)	(0.36)	21.44	(0.59)	0.57	18.65	(3.8		

Mataa

- 1) The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website -www.dai-ichiindia.com.
- 2) The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 9 August 2024. The auditors have expressed an unmodified opinion on the limited review report for the quarter ended 30 June 2024.
- 3) The Company's management, pursuant to 'Ind AS 108 Operating Segments' has concluded that the Company has only one reportable segment which is Specialty Chemicals. Accordingly, no separate disclosures of segment information have been made.
- 4) Pursuant to a fire incident on 22 November 2020 at Dahej factory situated at Plot no. D-2/20, GIDC, Tal. Vagra, Dist. Bharuch 392130, Gujarat, certain property, plant and equipment and inventory were damaged. It also disrupted the production process and impacted the financial performance of the Company for the year ended 31 March 2021. As a result of the incident, the Company had recognised a loss of Rs. 4,932 lakhs (Rs. 4,326 lakhs towards property plant and equipment, Rs. 581 lakhs towards inventories and Rs.25 lakhs towards other expenses) as an exceptional item in the standalone financial results for FY 2020-21. The Company's assets and inventories are covered under an Insurance policy and a claim has been lodged with the Insurance Company for the losses suffered. The Company has received an interim payment towards insurance claim of Rs 400 lakhs in FY 2021-22 and stock insurance claim of Rs 285 lakhs in FY 2022-23. During the previous year, the Company has received full and final settlement of fire insurance claim amounting to Rs 2,058 lakhs on 12 September 2023 which is recognised as an exceptional item.
- 5) Figures are rounded off to the nearest lakh.

For and on behalf of the Board Sd/-

Place : Mumbai Sd/Dated : 9 August 2024 Chairperson and Wholetime Director

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. संतोष जयराम पतंगे हे फ्लॅट क्र.५०५, ५वा मजला, इमारत क्र.१ जसवंती रेसिडेन्सी एसआरए को.हौ.सो.लि. सुभाष लेन, मंगल दीप इमारती समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेचे मालक

मे. आश्रय हौसिंग यांच्याकडून माझे अशील श्री. संतोष जयराम पतंगे यांना एसआरए योजने अंतर्गत त्यांच्या जुन्या झोपडी ऐवजी दिनांक २७.०८.२००४ रोजीच्या करारनामाद्वारे सदर फ्लॅट देण्यात आले

बिल्डर्स/डेव्हलपर्स अर्थात मे. आश्रय हौसिंग आणि श्री. संतोष जयराम पतंगे व जसवंती रेसिडेन्सी एसआरए कोहौसो (नियोजित) यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा हरवला आहे व सापडलेले नाही.

याबाबत माझ्या अशिलांनी कांदिवली पोलीस ठाणे येथे का.७८७७३ - २०२४ अंतर्गत दिनांक १५.०७.२०२४ रोजी दस्तावेज हरविल्याची तक्रार नोंद केली आहे.

जर कोणासही सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, तारण अधिभार, भाडेपट्टा, मालकीहक्क, वारसाहक स्वरुपात, दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मूळ दस्तावेज सापडल्यास आणि याबाबत माहिती असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात कळवावे.

सही/-ॲड. अफशा आय. खत्री वकील उच्च न्यायालय, मुंबई ११०२, बी-विंग, न्यु पॅराडाईज इमारत, नठाणवाडी, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७. दिनांक: १०.०८.२०२४

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३६८६१० फ्लॅट क्र.बी-००२, ड्रिमॅक्स वेगा, उपाध्याय कंपाऊंड, पम्प हाऊस, जिजामाता रोड अंधेरी (पू.), मुंबई-४०००९३. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

एकमेव वित्तीय निष्कर्ष

(रक्कम रु. हजारात तिमाही वर्ष तिमाही 30.08.28 39.03.78 30.08.73 38.03.88 लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ४७३९०.०१ 43200.59 20.63.06 २८८३७१.३८ लावधीकरिता निञ्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव गणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ४५१९९.०३ 39333,69 २०९५९.१९ १४१४६३.८६ रपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर ४५१९९.०३ 39333.59 २०९५९.१९ १४१४६३.८६ रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर 32668.34 36837.46 १६०५२.३६ १३१६६३.२४ गवधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरित तर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष त्पन्न (करानंतर)) १६०५२.३६ ३८७७९.३५ 36837.46 १३१६६३.२४ भाग भांडवल १६५१००.०० १६५१००.०० १६५१००.०० १६५१००.०० खीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसा पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) १२०६६३.६६ पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही) २.२७

.. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉब एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्यांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई वेबसाईटवर व कंपनीच्या www.bcommercial.org

कंपनीच्या लेखासिमतीने पुनर्विलोकन निष्कर्षाचे केले आहे आणि ०९.०८.२०२४ रोजी झालेल्या संचाल मंडळाने मान्य करून नोंदपटावर घेतले

विजय लालताप्रसाद यादव ठेकाण: मंबर्ड व्यवस्थापकीय संचालव **दिनांक:** ०९.०८.२०२४ डीआयएन:०२९०४३७०

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार अधिकारांचा वापर करून ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि खाली नमुद कर्जदार/जामिनदार /तारणकर्ता यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, विशेषतः खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ऑसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.. विविध आर्सिल टस्ट **(आर्सिल)** च्या विश्वस्त म्हणन त्याच्या क्षमतेनसार कार्यरत (नोंटणीकत असाइनमेंट करारांद्रारे आर्थिक मालमत्तेच्या असाइनमेंटच्या अत्तर्पाने), सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार ऑनलाइन ई-लिलावाद्वारे, पुढील व्याज, शूल्क आणि खर्च इत्यादीसह थकबाकीच्या वसुलीकरिता, जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे, जे काही आहे हे कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विक्री केली जाईल.

कर्जदार/जामिनदार/	विक्रय बँक	नाव	दि.१४.१२.२०१७ नुसार	प्रकार आणि	तारीख	प्रकार अणि	व बोली सादर करण्याची	Sirkight Aca	तारीख आणि	
तारणकर्ताचे नाव			थकबाकी रक्कम	तारीख		क्षेत्र	अंतिम तारीख		वेळ	
१. श्रीमती साधना	व्हीएलपीएचएएन	आर्सिल-	रू.११,५३,८५६/- (रुपये	0९ मे,	विनंतीनुसार	मुक्तहस्त/	रू.१,१०,०००/- (रूपये एक लाख	रू.११,00000/-	२६.०८.२०२४	
वसंत शेवाळे	डीआर०००२८३९	रिटेल लोन	अकरा लाख त्रेपन्न हजार	२०२३ रोजी	व्यवस्था	क्षेत्रफळ ४६०	दहा हजार फक्त) लिलावाच्या २	(रूपये अकरा	रोजी दुपारी	
२. श्री. महेश पांडुरंग		पोर्टफोलिओ	आठशे छपन्न फक्त) दिनांक	वास्तविक	केली जाईल	चौ.फु.	तास आधी त्याच दिवशी दिनांक	लाख फक्त)	१२.३० वाजता	
मोरे		-0९२-ए-	१४.१२.२०१७ रोजी +	ताबा		बिल्टअप क्षेत्र	२६.०८.२०२४, वेळ स.१०.३०वा.			
		ट्रस्ट	१५.१२.२०१७ पासून				निविदा वेतनवाढ: निविदा दस्तावेजात			
		('आर्सिल')	त्यावरील पुढील व्याज +				नमुद केल्याप्रमाणे.			
			कायदेशीर खर्च							
लिलाव होत असलेल्या प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन: मालकीची मालमत्ता - श्रीमती साधना वसंत शेवाळे										
फ्लॅट क्र.३०३, ३रा म	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, मात्रृंछाया, हिस्सा क्र.१, सर्व्हें क्र.२०६, गाव नारंगी, विरार (पुर्व), ता. वसई, जि. पालघर येथील जागेचे सर्व भाग व खंड.									
आर्सिल ला ज्ञात प्र	लंबित खटले		निरंक							
आर्सिलला माहीत असलेले बोजा/देय				निरंक						
बोली सादर करण्याची अंतिम तारीख			त्याच दिवशी लिलावाच्या २ तास आधी							
बोली वादविण्याची	रक्रम		बोली उस्तावेजात नमद केल्याप्रमाणे							

मागणी धनाकर्ष आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट देय: मुंबई आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्ट, ट्रस्ट खाते क्र.: एचडीएफसी बँक लिमिटेड, शाखा: कमला मिल्स, मुंबई, आरटीजीएस तपशील आयएफएससी कोड : एचडीएफसी००००५४२, चालु खाते क्र.:५७५००००१३६२७६१ संपर्क व्यक्तीचे नाव आणि क डॉमिनीक मेन्डेस-९९८७१७०९९८, अनंत आरोळकर-९९६९२६११७६, शैलेश पगारे-८६५२२३४५८५, शैलेश गायकवाड-९८६७९२९१२१, महेश बंगेरा-९००४१७३२५६

नियम आणि अटी: १) लिलाव विक्री https://auction.arcil.co.in या वेबसाइटद्वारे ई-लिलावाद्वारे केली जात आहे आणि बोली दस्तऐवजाच्या अटी व शतींनुसार, आणि त्यात नमूद केलेल्य प्रक्रियेनुसार. २) प्राधिकृत अधिकारी (एओ)/ आर्सिल यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टम क्रॅश, पॉवर फेल इ. इत्यादीसाठी जबाबदार धरले जाणार नाही. ३) लिलावाच्या कोणत्याही टप्प्यावर, एओ कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बोली/प्रस्ताव स्वीकार/नाकारू/सुधारू/रद्द करू शकतो किंवा लिलाव पुढे ढकलू शकतो. ४) यशस्वी खरेदीदार/ बोलीदाराने कोणतेही वैधानिक देय, कर, देय शुल्क, खरेदी मोबदल्यावर लागू होणारा जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. लागू कायद्यानुसार प्रतिभूत मालमत्ता त्याच्या/तिच्या/तिच्या नावे पोहोचवण्यासाठी/वितरीत करण्यासाठी अदा करणे आवश्यक आहे. ५) इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या स्वतःच्या स्वतःच चौकशी/ बोजा, प्रतिभृत मालमत्तेचे शीर्षक आणि प्रतिभृत मालमत्तेच रारिणाम करणारे दावे/हक्क/देय यासंबंधीची चौकशी करावी, त्यांची बोली सादर करण्यापूर्वी वैधानिक देय, इत्यादींसह. लिलावाची जाहिरात आर्सिलची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व बनवत नाही आणि बनवणार नाही. आर्सिलचे प्राधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दावा/हक्क/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. ६) वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लिलाबाच्या सचनेमध्ये नमद केलेले तपशील हे अधोस्वाक्षरीदारांच्या सर्वोत्तम माहितीसाठी सांगण्यात आले आहेत: तथापि, अधोस्वाक्षरी केलेले कोणत्याही त्रटी, चकीचे विधान किंवा वगळण्यासाठी जबाबदार / उत्तरदायी असणार नाही. ७) कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी या विक्री सूचनेला वर नमुद केलेल्या लिलाव विक्रीच्या होल्डिंगबहल, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमांच्या नियम ८ आणि ९ अंतर्गत नोटीस मानावे. ८) येथे नियोजित केलेला लिलाव कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाल्यास, आर्सिल ला नियम आणि कायद्याच्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार प्रतिभूत मालमत्ता इतर कोणत्याही पद्धर्तीनी विकण्याचा अधिकार आहे. दिनांकः १०.०८.२०२४, ठिकाणः ठाणे

सही/- प्राधिकृत अधिकारी, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड



असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल)

विविध आर्सिल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून आपल्या क्षमतेनुसार कार्यरत ार्सिल कार्यालयः दि रूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. वेबसाईट: www.arcil.co.in, सीआचएन : यू६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८ः शाखा: कार्यालय क्र.७०४, ७वा मजला, नेपच्युन अपटाऊन, एन.एस. रोड, पोस्ट कार्यालया समोर, मुलुंड-प-४०००८०.

ि SB। भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी बेलापूर, रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉकर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

मागणी सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **रमेश बाबराव शेळके.** घर क्र.१०५२/२. खोली क्र.ए-४०४ सेक्टर-५, कोपरखैरणे-४००७०९ (गृहकर्ज खाते क्र.: ४००८६७७६६५४) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज कमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते ३०.०४.२०२४ रोर्ज नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयं त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर १४.०६.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक १४.०६.२०२४ रोजी देय रक्कम रू.२२,९७,००८.०० (रुपये बावीस लाख सत्त्याण्ण **हजार आठ फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शल्क इत्यादी.

मदर पर्यायी सेवेकरिता सरवात करण्यात आली आहे. वर नमद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग असल्यास यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य प्रमाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

अपार्टमेंट एसएस-२, घर क्र.६६३, सेक्टर-१७, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९. दिनांक: ०९.०८.२०२४, ठिकाण: नवी मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

पांचाळ, ए/१९, पुर्णिमा इमारत, एस.एन. रोड, श्री कृष्ण टॉवर समोर, तांबे नगर, मुलुंड, मुंबई-४०००८० (गृह कर्ज खाते क्र.: ४१६७०८१२०३८ / ४१६७६५०५०७६) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल र त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १३.०७.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर

> थकबाकी रक्कम: दिनांक २०.०७.२०२४ रोजी देय रक्कम रू.३०,०७,८५९/ – (रुपये तीस लाख सात हजार **आठशे एकोणसाठ फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शल्क इत्यादी.

↑ SB। भारतीय स्टेट बैंक गृह कर्ज सेन्टर, ठाणे दोस्ती पिनाकल, गेट क्र.३, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार श्री. राकेश पुरुषोत्तम पांचाळ व श्रीमती दीपा राकेश

२०.०७.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकवाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य प्रमाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, बी विंग, श्री कृष्ण टॉवर, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०.

दिनांक: ०९.०८.२०२४, ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

SMFG India Credit Co. Ltd. (Formerly Fullerton India Credit Co. Ltd.)

IndiaCredit

Toll-free No. 1800 103 6001 | Email : namaste@smfgindia.com

Registered office address: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095, Tamil Nadu.

सदर जाहीर सूचनेद्वारे सूचित करण्यात येत आहे.

Website: www.smfgindiacredit.com | CIN: U65191TN1994PLC079235

1. Extract of financial results for the quarter ended June 30, 2024

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended June 30, 2024	Quarter ended March 31, 2024	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	1,99,617	1,93,996	1,58,106	7,11,269
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,854	22,383	12,826	81,914
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,854	22,383	12,826	81,914
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,877	16,788	9,671	61,391
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,240	17,301	5,758	57,260
6. Paid-up Equity Share Capital	2,37,076	2,24,672	2,24,672	2,24,672
7. Reserves (excluding Revaluation Reserves)*	4,86,607	3,59,772	3,08,271	3,59,772
8. Securities Premium Account	2,56,318	1,38,722	1,38,722	1,38,722
9. Net Worth	7,11,123	5,72,223	5,26,768	5,72,223
10. Outstanding Debt at amortised cost	35,53,729	32,22,222	27,76,938	32,22,222
11. Debt Equity Ratio	5.0	5.6	5.3	5.6
12. Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) (in ₹)				
- Basic**	0.38	0.75	0.43	2.73
- Diluted**	0.38	0.75	0.43	2.73
13. Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil
14. Debenture Redemption Reserve^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
15. Debt Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16. Interest Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

*Includes securities Premium Account **not annualised for periods other than year ended March 31, 2024

^ The Company is not required to create debenture redemption reserve in terms of the Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014 read with the Companies (Share Capital and Debenture) Amendments Rules, 2019

^^ The Company is a Non-Banking Financial Company registered under the Reserve Bank of India Act, 1934 hence these ratios are generally not applicable.

2. SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Co. Ltd) ('the Company') is a public limited company domiciled in India and incorporated under the provisions of Companies Act, 1956. The Company is a non-banking financial company ('NBFC') registered as Non Deposit taking NBFC vide Registration no B-07-00791 dated May 25, 2023 with the Reserve Bank of India

3. These financial results have been prepared in accordance with the Regulations 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations') and recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, other relevant provisions of the Act, guidelines issued by the RBI as applicable to NBFCs and other accounting principles generally accepted in India.

4. Pursuant to shareholders agreement between Angelica Investments Pte Ltd (Angelica), Sumitomo Mitsui Financial Group (SMFG) & SMFG India Credit Company Limited dated July 6, 2021, Angelica has completed sale of its balance equity shares aggregating to 25.1% of the paid up share capital of the Company to SMFG on March 6, 2024. Following the sale, the Company is now a wholly owned subsidiary of SMFG with effect from March 6, 2024.

5. Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on August 08, 2024 and reviewed by joint statutory auditors, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended

6. The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the National Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the stock exchange i.e. www.nseindia.com and on the website of the Company i.e. www.smfgindiacredit.com.

> For and on behalf of the Board of Directors of **SMFG India Credit Company Limited** (Formerly Fullerton India Credit Co. Ltd.)

Shantanu Mitra **CEO & Managing Director** DIN: 03019468

Date: August 8, 2024

(₹ in Million except per share data)

DAI-ICHI

दाई-इची करकारिया लिमिटेड

सीआयएन : L24100MH1960PLC011681 नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०

दि. ३० जून,२०२४ रोजी संपलेली तिमाही करिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय

	144	प्रभाषा तार	3151				
						(रु. लाखांत)	
		स्थायी		एकत्रित			
तपशील	३० जून २०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले आर्थिक वर्ष (लेखापरीक्षित)	३० जून २०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३० जून २०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले आर्थिक वर्ष (लेखापरीक्षित)	३० जून २०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	
परिचालनातून एकूण उत्पन्न	३,४५२	१३,७८५	३,१३२	३,४५२	१३,५३७	२,८८४	
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	(३६)	२७	(५९)	(38)	(२२१)	(८०६)	
करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(३६)	२,०८५	(५९)	(38)	१,८३७	(⊌0€)	
करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(२७)	१,५९७	(88)	(२७)	१,३४९	(२९२)	
कालावधीकरिता (कालावधीकरिता (करपश्चात (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२७)	१,५९२	(88)	४२	१,३८४	(२९०)	
प्रदानित समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	७४५	७४५	७४५	७४५	હ૪५	७४५	
अन्य समभाग, गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता	१५,३४२	१५,३४२	१५,३४२	१७,३३१	१७,३३१	१७,३३१	
उत्पन्न प्रति समभाग मूलभूत व सौम्यीकृत रुपयांत	(\$\$.0)	२१.४४	(०.५९)	૦.૬૭	१८.६५	(%).(\$)	

(प्रत्येकी रु. १०/-) टीपा :

- वरील प्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ३३ च्या अनुसार स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या विस्तृत अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित निकालांचा सारांश आहे. तिमाही निकालांचा सविस्तर तपशील स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.dai-ichiindia.com येथे उपलब्ध करू देण्यात आले आहे.
- २) वरील प्रमाणे नमद करण्यात आलेल्या स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा अंकेक्षण समितीने आढावा घेतला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याला ९ ऑगस् २०२४ च्या बैठकीत मान्यता दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी त्यात कोणतीही सुधारणा सुचविलेली नाही.
- ३) कंपनी व्यवस्थापनाने इंड एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंटच्या अनुसार असे निष्कर्षित केले आहे आहे की कंपनीचा एकच ऑपरेटिंग सेगमेंट आहे आणि तो रसायनांचा आहे त्यामुळे सेगमेंट माहितीची विशेष घोषणा करण्यात आलेली नाही.
- दहेज फॅक्टरी, प्लॉट क्रमांक डी २/ २०, जीआयडीसी तालुका वागरा, जिल्हा भरूच, गुजरात- ३९२ १३० वेथे २२ नोव्हेंबर २०२० रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत काही मालमत्ता, प्लांट आणि उपकरणे यांचे नुकसान झाले. त्याचा कंपनीच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वित्तीय निकालांवरही त्याचा परिणाम दिस् आला. या आग दुर्घटनेमुळे कंपनीला रु. ४९३२ लाख (रु. ४३२६ लाख मालमत्तेचे नुकसान आणि गुंतवणुकीचे नुकसान ५८१ लाख रुपये इतके झाले. आणि २५ लाख रुपये अन्य खर्च झाला.) जे वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या स्वतंत्र वित्तीय पत्रकात अपवादात्मक बाब म्हणून दर्शित करण्यात आले आहे. कंपनीच्या मालमत्ता आणि माल यांना विमा संरक्ष . एयात आले आहे. झालेल्या नुकसानीबद्दल विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला आहे. विम्याची अंतरिम अदायगी म्हणून कंपनीला वित्तीय वर्ष २०२१–२२ मध्ये रु. ४०० लाख प्राप्त झाले आहेत. आणि मालाचा विमा म्हणून २८५ लाख रु. वित्तीय वर्ष २०२२–२३ मध्ये प्राप्त झाले आहेत. मांगील तिमाहीत कंपनीला विम्याची अंतिर रकम रु. २,०५८ लाख १२ सप्टेंबर २०२३ रोजी प्राप्त झाले आहेत जे अपवादातमक बाब म्हणून दर्शित करण्यात आले आहेत.
- आकडे नजीकच्या लाखांत रूपांतरित करण्यात आले आहेत.

. iचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने सही/-श्री. एस. एफ. वकील अध्यक्ष व पूर्णवेळ संचालक



Alkem Laboratories Limited

Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id: investors@alkem.com CIN: L00305MH1973PLC174201

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2024

l	(Viii willion except bei shale					
Sr		Quarter ended	Quarter	Year		
Sr. No	Particulars Particulars		ended	ended		
III	. ar area area	30.06.2024	30.06.2023	31.03.2024		
		(Unaudited) (Unaudited)		(Audited)		
1	Total Income from Operations	30,318.2	29,677.2	1,26,675.8		
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	6,193.6	3,528.5	21,446.2		
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	6,193.6	3,528.5	20,231.3		
4	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	5,451.6	2,867.3	17,957.7		
5	Total Comprehensive Income for the period attributable to the owners of the Company	5,495.7	2,984.2	18,164.2		
6	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2)	239.1	239.1	239.1		
7	Other Equity			1,02,881.5		
8	Earnings Per Share (not annualised for quarters)					
	a Basic (in ₹)	45.60	23.98	150.19		
	b Diluted (in ₹)	45.60	23.98	150.19		

Notes:

Key numbers of Standalone Financial Results

a. Total Income from Operations	25,001.0	22,531.7	97,477.2
b. Profit Before Tax	6,409.4	3,189.2	18,810.3
c. Profit After Tax	5,832.5	2,714.4	17,471.5

- The above unaudited consolidated financial results of the Company were reviewed and recommended by the Audit Committee on 08 August 2024 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 09 August 2024. The auditors have issued an unmodified review report on the financial results for the quarter ended 30 June 2024.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com

By Order of the Board For Alkem Laboratories Limited

> B. N. Singh **Executive Chairman** DIN: 00760310

Place: Mumbai Date: 09 August 2024

दिनांक : ०९.०८.२०२४